



तिरुपती अर्बन को-ऑप. बँक मर्या. नागपूर

नोंदणी क्र. एनजीपी/सीटीवाय/बीएनके/ओ/308/95 दि. 31.03.1995

मुख्य कार्यालय : 172, श्रध्दानंदपेठ, दक्षिण अंबाझरी मार्ग, नागपूर-440 010

E-mail ID : info@tirupatibank.com | Website : www.tirupatibank.com

२७ वा
वार्षिक
अहवाल

जावक क्र. तिरुपती बँक/प्रशा/वार्षिक सभा/2022-23/152 दि. 08/08/2022

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना (फक्त भागधारकांकरिता)

प्रति
श्री / श्रीमती _____

स. न. वि.वि.

बँकेच्या सर्व भागधारक सभासद बंधु भगिनींना कळविण्यात येते की, 'तिरुपती अर्बन को-ऑप. बँक, मर्या. नागपूर' ची सन 2021-2022 ची 27 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक 27.08.2022 रोजी सकाळी 9.00 वाजता छत्रपती सभागृह, छत्रपतीनगर रिंग रोड, नागपूर-440015 येथे खालील विषयांवर विचार विनिमय करून निर्णय घेण्यासाठी आयोजित केली आहे. आपण सदर सभेस वेळेवर उपस्थित राहावे ही नम्र विनंती.

विषय

- दिनांक 30.09.2021 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
- वर्ष 2021-2022 करीता संचालक मंडळाने तयार केलेला वार्षिक अहवाल स्विकारणे तसेच दिनांक 31.03.2022 अखेर संपलेल्या वर्षाच्या हिशेबाचे ताळेबंद व नफा तोटा पत्रक स्विकारून त्याची नोंद घेणे व त्यास मान्यता देणे.
- सन 2022-2023 या आर्थिक वर्षाकरिता संचालक मंडळाने शिफारस केलेल्या अंदाज पत्रकास मंजुरी प्रदान करणे व सन 2021-2022 च्या अंदाज पत्रकापेक्षा जास्त झालेल्या खर्चास मान्यता देणे.
- वर्ष 2021-2022 ला झालेल्या नफ्याचे प्रस्तावित नफा वाटणीस मंजुरी प्रदान करणे.
- वैधानिक लेखापरीक्षकांनी सन 2020-2021 या वर्षाच्या केलेल्या हिशेब तपासणी अहवालावर कार्यालयाने सादर केलेला दोष दुरुस्ती अहवाल स्विकारणे. तसेच आर्थिक वर्ष 2021-2022 करीता वैधानिक लेखापरीक्षणाचा अहवाल स्विकारणे.
- 2022-2023 आर्थिक वर्षाकरिता संचालक मंडळाने शिफारस केलेल्या वैधानिक लेखापरीक्षकाची नोंद घेणे.
- अंतर्गत लेखापरिक्षण, संगणक प्रणाली व इतर अंतर्गत परिक्षणाकरीता सनदी लेखापालांची नियुक्ती व त्यांचे शुल्क निश्चितीचे अधिकार संचालक मंडळास प्रदान करणे.
- संचालकांना व त्यांच्या कुटुंबियांना दिलेल्या कर्जाच्या तपशिलाची नोंद घेणे.
- आर्थिक वर्षात बँकेच्या नोकर भरतीस तसेच स्टाफिंग पॅटर्न ला मान्यता देणे.
- बँकेतील कर्मचारी व अधिकारी यांना केलेल्या तरतुदीनुसार वर्ष 2021-22 करीता बोनस/सानुग्रह अनुदान देण्याबाबत निर्णय घेणे.
- प्रशासकीय आवश्यकतेनुसार बँकेच्या मालकीची जागा व इमारत खरेदी/विक्री बाबतचे अधिकार संचालक मंडळास प्रदान करणे.
- केवायसी पूर्ण न केलेल्या भागधारकांचे सभासदत्व रद्द करण्या संबंधी निर्णय घेणे.
- वार्षिक सर्व साधारण सभेत उपस्थित राहून न शकलेल्या सभासदांची अनुपस्थिती मान्य करणे.
- बँकेतील थकित कर्ज प्रकरणे निर्लेखित (Write Off) करण्याबाबत निर्णय घेणे.
- संचालक मंडळाच्या शिफारशीनुसार लाभांश समतोल निधीतुन लाभांश वितरीत करण्याकरीता रु. 10.00 लक्ष वळते करण्याकरीता मंजुरी प्रदान करणे.
- मा. सभाध्यक्षांचे परवानगीने वेळेवर येणारे इतर विषय.

राजेन्द्र राऊत

मुख्य कार्यकारी अधिकारी
(संचालक मंडळाच्या आदेशान्वये)

:: विशेष सूचना ::

- उपरोक्त सभेमध्ये ज्या सन्माननीय सभासदांना अहवाल, ताळेबंद व नफातोटा पत्रकाबाबत प्रश्न विचारवायाचे असतील त्यांनी ते प्रश्न सभेच्या पांच दिवसापूर्वी (दिनांक 22/08/2022 पर्यंत) बँकेच्या मुख्य कार्यालयात कार्यालयीन वेळेत लेखी स्वरूपात पाठवावे.
- सभेची विषय सूची व बँकेचा 2021-22 चा वार्षिक अहवाल बँकेच्या वेबसाईटवर अवलोकनार्थ देण्यात आला आहे.
- गणपूर्ती नियोजित वेळेत न झाल्यास सभा अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात येईल व सदरहू सभा त्याच दिवशी अर्ध्या तासाने घेण्यात येईल. या सभेस गणपूर्तीची आवश्यकता राहणार नाही.
- ज्या सभासदांनी आपला मोबाईल क्रमांक व ई-मेल आय डी बँकेकडे नोंद केला नसेल त्यांनी तो त्वरीत बँकेच्या "shares@tirupatibank.com" या ई-मेल आयडी ला नोंद करावा.

अध्यक्षांचे मनोगत

सन्माननीय सभासद बंधु/भगिनींनो,

बँकेच्या संचालक मंडळाचे वतीने भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्षात होत असलेल्या या वार्षिक सर्वसाधारण सभेत मी आपणा सर्व सदस्यांचे हार्दिक स्वागत करतो. आपल्या बँकेचा 27 वा वार्षिक अहवाल सादर करतांना संचालक मंडळाला विशेष आनंद होत आहे.

आपल्या सर्वांचे सहकार्याने बँकेने वर्ष 2021-22 या आर्थिक वर्षात सुध्दा प्रगतीचा आलेख कायम ठेवला आहे.

विषय पत्रिकेनुसार

- गत वर्षी दि. 30.09.2021 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त आपणास वाचून दाखविण्यात आले. कृपया त्यास मंजुरी द्यावी.
- आर्थिक वर्ष 31.03.2022 चा ताळेबंद, नफा-तोटा पत्रक, तसेच वर्ष 2021-2022 चे अंदाजपत्रक व अंदाज पत्रकापेक्षा जास्त झालेला खर्च आणि वर्ष 2022-2023 चे अंदाजपत्रक सोबत दिले आहे. कृपया त्यास मंजुरी द्यावी.

- वर्ष 31.03.2022 ला बँकेजवळ उपलब्ध असलेला राखीव व इतर निधी तसेच आर्थिक वर्षात झालेल्या रु. 2,53,25,924.42 च्या निव्वळ नफ्याच्या प्रस्तावीत विभागणीस मंजुरी प्रदान करावी.

राखीव निधी व इतर निधी :

दि. 31.03.2022 ला संपलेल्या वर्षाअखेर उभारलेल्या निधीची स्थिती खालील प्रमाणे आहे.

निधी	रक्कम (₹)
राखीव निधी	23,38,24,941.78
इमारत निधी	12,70,30,881.24
कर्मचारी कल्याण निधी	3,28,987.00
देणगी निधी	17,49,930.72
सदस्य कल्याण निधी	36,10,294.00
लाभांश समतोल निधी	11,96,210.68
गुंतवणुक चढउतार निधी	10,76,20,975.00
गुंतवणुक घसारा निधी	17,12,71,087.64
उत्पादक खात्याकरीता तरतूद	1,60,91,618.00
दीर्घ मुदतीचे कर्जाकरीता तरतूद	1,28,00,000.00
विशेष राखीव निधी	2,48,43,000.00
तांत्रिक विकास निधी	57,50,000.00
निवडणुक खर्च निधी	12,10,000.00
शिक्षण/प्रशिक्षण निधी	45,34,423.00
एकुण	71,18,62,349.06

नफ्याची प्रस्तावित विभागणी

वर्ष 2021-2022 मध्ये बँकेला करोत्तर निव्वळ नफा रु. 2,53,25,924.42 झाला असून त्याची प्रस्तावित विभागणी खालील प्रमाणे आहे. कृपया मंजुरी द्यावी.

तपशील	निव्वळ नफ्याशी शेकडा प्रमाण %	विभागणी रक्कम रूपये
राखीव निधी	25.67	65,00,000.00
विशेष राखीव निधी	10.27	26,00,000.00
इमारत निधी	1.97	5,00,000.00
देणगी निधी	0.39	1,00,000.00
कर्मचारी कल्याण निधी	1.97	5,00,000.00
सदस्य कल्याण निधी	0.39	1,00,000.00
गुंतवणुक चढ-उतार निधी	10.27	26,00,000.00
शिक्षण निधी	0.40	1,00,000.00
निवडणुक खर्च निधी	0.80	2,00,000.00
तांत्रिक विकास निधी	0.39	1,00,000.00
लाभांश	47.38	1,20,00,000.00
लाभांश समतोल निधी	0.10	25,924.42
एकुण	100	2,53,25,924.42

वर्ष 2021-22 या आर्थिक वर्षाकरिता संचालक मंडळाने 8.00 टक्के लाभांशाची शिफारस केली आहे.

वैधानिक लेखा परिक्षण

- वर्ष 2020-2021 ला झालेल्या वैधानिक लेखा परिक्षण अहवालांवरील दोष दुरुस्ती अहवाल सहकार खात्याला मुदतीचे आत पाठविण्यात आला असून त्याची प्रत बँकेच्या मुख्य कार्यालयात उपलब्ध आहे. वर्ष 2021-2022 या आर्थिक वर्षाचे लेखा परिक्षण कुमार अॅन्ड जयाकृष्णन चार्टर्ड अकाऊंटंट्स नागपूर यांनी केले असून त्यात बँकेला 'अ' वर्ग देण्यात आला आहे. 2021-22 वर्षाच्या लेखा परिक्षणावरील दोष दुरुस्ती अहवाल खात्याला मुदतीचे आत पाठविण्यात येईल.
- आर्थिक वर्ष 2022-23 करीता बँकेचे वैधानिक लेखापरिक्षण करण्याकरीता संचालक मंडळाने सन 2021-22 वर्षात बँकेचे वैधानिक लेखापरिक्षण केलेली सनदी फर्म कुमार अॅन्ड जयाकृष्णन, चार्टर्ड अकाऊंटंट, नागपूर यांच्या नावाची शिफारस रिझर्व बँकेकडे केली आहे कृपया याची नोंद घ्यावी.

अंतर्गत लेखा परिक्षण

- वर्ष 2022-2023 चे दैनंदिन कामकाजाचे अंतर्गत लेखा परिक्षण तसेच संगणक प्रणाली तपासणी, नजर गहाण कर्ज साठा तपासणी व इतर बाबींचे अंतर्गत परिक्षण करण्यासाठी सनदी लेखापालांची नियुक्ती करणे व शुल्क निश्चित करणे या संबंधीचे अधिकार संचालक मंडळास प्रदान करण्यात यावे.
- कर्मचाऱ्यांना बोनस/सानुग्रह अनुदान :**
बँकेतील कर्मचारी व अधिकारी यांना केलेल्या तरतुदीनुसार आर्थिक वर्ष 2021-2022 करीता केलेल्या कामाबाबत मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार बोनस/सानुग्रह अनुदान देण्याचे प्रस्तावास मंजुरी द्यावी.
- स्टाफिंग पॅटर्न नुसार कर्मचारी भरती :**
बँकेचे कामकाज वाढल्यामुळे, स्टाफिंग पॅटर्न नुसार कर्मचाऱ्यांची भरती व अंतर्गत पदोन्नती करण्यात आली. कृपया त्यास मंजुरी प्रदान करावी. तसेच आर्थिक वर्ष 2022-2023 मध्ये स्टाफिंग पॅटर्न नुसार नवीन भरती आवश्यकतेनुसार करण्याकरिता मंजुरी द्यावी.

भाग धारक संख्या व वसुल भागभांडवल स्थिती

अ.क्र.	तपशील	31.03.2021	31.03.2022	वृद्धी/घट
1	भागधारक सभासद संख्या	19030	18724	(-) 306
2	नामधारी सभासद संख्या	3783	2239	(-) 1544
3	वसुल भाग भांडवल (रु. लाखांत)	1636.12	1638.19	(+) 2.07

बँकेच्या ठेवी व ग्राहक सेवा

बँकेच्या ठेवींमध्ये वाढ करण्याचे दृष्टीने आर्थिक वर्षात बँकेने सर्वोत्तम ग्राहक सेवा तसेच प्रसारमाध्यमांद्वारे ठेव योजनांच्या जाहिराती दिल्या व ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करून उत्तम सेवा प्रदान केलेली आहे. खालील तुलनात्मक आढाव्यावरून ती दिसून येईल.

(रूपये रु.लक्ष)

अ.क्र.	तपशील	31.03.2021	31.03.2022	वृद्धी
1	चालू खाते ठेवी	6204.79	9386.77	3181.98
2	बचत खाते ठेवी	12760.90	14024.14	1263.24
3	मुदती खाते ठेवी	62968.58	64343.42	1374.84
	एकुण ठेवी	81934.27	87754.33	5820.06

बँकेचा पुढील वर्षासाठीचा विकास आराखडा :

बँकेने पुढील वर्षासाठी रु. 915.00 कोटींच्या ठेवी, रु. 550.00 कोटींची कर्जे, रु. 12.00 कोटींचा कर पूर्व नफा व एक टक्के पेक्षा कमी निव्वळ अनुत्पादक कर्जाचे उद्दिष्ट ठेवून विकास आराखडा तयार केला आहे.

तंत्रज्ञान विकास :

आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून अधिकाधिक उत्कृष्ट सेवा देण्याचा बँकेचा प्रयत्न आहे. आपल्या ग्राहकांचे हितरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून तसेच आपातकालीन परिस्थितीमध्येही आपली कार्यप्रणाली सज्ज असल्याबाबतची चाचपणी बँक वेळोवेळी करत असते. संगणक प्रणालीचे दरवर्षी तपासणी/अंकेक्षण करण्यात येते.

बँकेने आपल्या ग्राहकांसाठी Ecom, POS, RTGS, NEFT, ABPS, NACH, IMPS, MOBILE BANKING व युपीआय द्वारे तात्काळ बिल पेमेंट / निधी हस्तांतरण सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

कर्ज व्यवहार :

बँकेची वर्ष 31.03.2022 अखेर रु. 44757.25 लाखांची कर्ज बाकी असून कर्जाचे ठेवीशी प्रमाण 51.00 टक्के इतके आहे. हेतुनिहाय कर्ज बाकी स्थिती खालील प्रमाणे आहे.

कर्जाचा प्रकार	रक्कम (रु.लक्ष)
गृह कर्ज	4620.90
वाहन कर्ज	2293.86
वेतन कर्ज	36.27
वैयक्तिक कर्ज	769.92
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर अधिविकर्ष	12.11
मुदती कर्ज	4360.28
नजर गहाण कर्ज	1772.62
मुदती ठेवीवरील कर्ज	10425.68
इतर तारण कर्ज	3.85
भाडे सवलत कर्ज	203.04
कन्झुमर लोन (उपभोक्ता कर्ज)	4.46
कर्मचारी घरबांधणी व इतर कर्ज	287.75
स्थावर संपत्तीवर गहाण कर्ज	11529.75
शैक्षणिक कर्ज	25.56
स्थावर संपत्तीवर अधिविकर्ष	6673.70
पगारावरील अधिविकर्ष	596.96
सोने तारण कर्ज	32.49
ईझी ईएमआय कर्ज	3.18
गोदामाच्या पावतीवर तारण कर्ज	1104.87
एकूण कर्ज बाकी	44757.25

तपशील	2020 - 2021	2021 - 2022
वितरित कर्ज (रु. लाखात)	47282.47	44757.25
प्राथमिक क्षेत्र कर्ज	22515.53	24376.80
दुर्बल घटकास कर्ज	5319.20	5335.62

कर्ज वसुली : बँकेने दिलेल्या कर्जाची वसुली समाधानकारक असून आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये निव्वळ अनुत्पादक कर्ज (NetNPA) केवळ 2.28% टक्के आहे.

बुडीत कर्ज प्रकरणे : बँकेकडे मार्च 2022 अखेर 26 बुडीत कर्ज खाती मुद्दल रक्कम रु. 1,95,92,040.13 (व त्यावरील व्याज) असून वसुली शक्य नसल्याने बँकेने अश्या खात्यात 100 टक्के तरतूद केली आहे. वैधानिक लेखा परिक्षकानी प्रमाणित केल्यानुसार मालमत्ता व निधी नियम क्र. 49 नुसार कर्ज वसुलीचे संपूर्ण अधिकार कायम ठेऊन कर्जबाकी निर्लेखित करण्यास कृपया मंजुरी द्यावी.

डिपॉझिट इन्श्युरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कार्पोरेशन द्वारा ठेवींना संरक्षण :

आपणांस विदीत आहे कि आपली बँक डिपॉझिट इन्श्युरन्स कार्पोरेशनची सदस्य असून नियमानुसार सर्व ठेवींवर विमा हप्ता जमा करत असते. यावर्षी सुद्धा बँकेने उपरोक्त कार्पोरेशनला रु. 9506119.00 चा विमा प्रिमियम जमा केला असून विमा

प्रिमियम देणे बाकी नाही. प्रती ठेवीदार रु. 500000.00 पर्यंतच्या सर्व ठेवींना कार्पोरेशनचे नियमानुसार विमा संरक्षण उपलब्ध आहे.

डिपॉझिटर एज्युकेशन अवेअरनेस फंड :

मार्च 2022 अखेर गत 10 वर्षात व्यवहार न झाल्यामुळे रिझर्व बँकेकडे एकूण 8079 खात्यातील रु. 139.01 लक्ष ची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. सभासदांना विनंती आहे कि त्यांनी बचत / चालू खात्यात नियमित व्यवहार करावे.

सरकारी रोखे खरेदी/विक्री :

रिझर्व बँकेच्या निर्देशानुसार निव्वळ देयतांच्या ठराविक टक्के रक्कम सरकारी रोख्यांमध्ये (SLR) गुंतविणे आवश्यक आहे. बँकेने त्याप्रमाणे नियमानुसार CSDL खात्यामार्फत तसेच प्रायमरी डिलरचे माध्यमातून व्यवहार केले असून वर्ष अखेर बँकेने रु. 36200.00 लक्षची गुंतवणूक सरकारी रोख्यांमध्ये केली आहे.

नगदी रिझर्व अनुपात (CRR) व वैधानिक तरलता अनुपात (SLR) :

रिझर्व बँकेच्या नियमानुसार बँकेला सीआरआर व एसएलआर मध्ये ठराविक प्रमाणात रक्कम गुंतविणे आवश्यक असते. बँकेने आर्थिक वर्षात त्यानुसार गुंतवणूक केली असून रिझर्व बँकेच्या नियमांचे पालन केले आहे.

भागधारकांचे केवायसीची पुर्तता करणे :

बँकेच्या काही भागधारकांचे केवायसी बँकेच्या उपविधी क्रमांक 21 नुसार अद्ययावत नसल्याचे निदर्शनास आले आहे. बँकेचे भागधारकांचे केवायसी पूर्ण करण्यासाठी वर्तमान पत्रातून सुचना केल्या होत्या तसेच प्रत्यक्ष भागधारकांना पत्राद्वारे सुचित केले होते. बँकेने भागधारकांचे उपलब्ध पत्यावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला व दस्तावेजांची पुर्तता केली तथापी या उपरही काही भागधारकांचे केवायसी प्राप्त होऊ शकले नाही. भागधारकांनी त्यांचे केवायसी दस्तावेज त्वरीत सादर करावे. अन्यथा त्यांचे सभासदत्व रद्द करण्याचा ठराव आजच्या सभेच्या विषय पत्रिकेत नमुद असून या ठरावास सभेत बहुमताने मंजुरी द्यावी हि विनंती.

सदस्य कल्याण निधी : दरवर्षी बँकेला मिळणाऱ्या नफ्यातून काही रक्कम सदस्य कल्याण निधीमध्ये जमा करण्यात येते. वर्ष अखेर सदर निधीमध्ये एकूण रु. 36,10,294.00 चा निधी उपलब्ध आहे. यावर्षी नफ्यातून रु. 1,00,000.00 चा निधी वळते करण्याचे संचालक मंडळाने ठरविले आहे. कृपया त्यास मंजुरी द्यावी. सदस्य कल्याण निधी मधून सभासदाला गंभीर आजारावरील उपचारांकरिता आर्थिक मदत तसेच त्यांचे गुणवत्ता प्राप्त तसेच उत्कृष्ट खेळाडू पाल्यांना प्रोत्साहनपर बक्षीस योजना बँकेतर्फे राबविण्यात येते. पात्र सभासदांनी योजनेची माहिती व त्या अंतर्गत देण्यात येणारी मदत यासाठी बँकेच्या मुख्य कार्यालयात चौकशी करावी. वर्ष 2021-2022 मध्ये सभासदांना रु. 88,000.00 ची आर्थिक मदत करण्यात आली.

सभासद प्रशिक्षण निधी : बँकेने सभासद शिक्षण/प्रशिक्षण निधी तयार केला आहे. सर्व सभासदांना विनंती आहे की, त्यांनी प्रशिक्षणासाठी आपले नामनिर्देशन बँकेकडे पाठवावे. सभासदांनी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती.

देणगी निधी : दरवर्षी बँकेला मिळणाऱ्या नफ्यामधून ठराविक रक्कम धर्मदाय/देणगी निधीमध्ये जमा करण्यात येते व त्यामधून समाजातील दुर्बल घटक व त्याकरीता कार्य करणाऱ्या संस्था तसेच सामाजिक कार्याकरिता आर्थिक मदत करण्यात येत असते. वर्ष 2021-2022 मधील नफ्यातून सदर खात्यात रु. 1,00,000.00 चा निधी वळते करण्याचे संचालक मंडळाने ठरविले आहे. आर्थिक वर्ष 2021-2022 मध्ये सदर निधीमधून सामाजिक संस्थांना व उपक्रमांना रु. 1,92,589.28 ची आर्थिक मदत करण्यात आली.

संचालक मंडळ सभा : आर्थिक वर्ष 2021-2022 मध्ये संचालक मंडळाच्या एकूण 17 सभा घेण्यात आल्या. तसेच कर्जसमिती, ऑडीट समिती, वसुली समिती, अल्को समिती, सेवा समिती, खरेदी समिती इत्यादींच्या एकूण 109 सभा घेण्यात आल्यात.

आभार : संचालक मंडळाच्या वतीने मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. बँकेने केलेली प्रगती केवळ सभासदांचे तसेच ग्राहकांचे सक्रीय योगदान व विश्वासामुळे शक्य झाली आहे.

बँकेचे संस्थापक आदरणीय श्री दत्ताजी मेघे साहेब यांचे आम्हाला मार्गदर्शन मिळत असते. मी त्यांचा आभारी आहे. त्याप्रमाणे मा. सहकार आयुक्त व निबंधक सह. संस्था पुणे, रिझर्व बँकेचे मा. क्षेत्रिय निदेशक, महाप्रबंधक, सह महाप्रबंधक व अधिकारी, मा. विभागीय सह. निबंधक, मा. जिल्हा उपनिबंधक, मा. विभागीय सहनिबंधक (लेखा परिक्षण), सहकारी संस्था तसेच विविध अर्बन बँक्स असोसिएशनचे पदाधिकारी यांच्या द्वारे मिळत असलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे.

विभिन्न सह. पत संस्थांचे पदाधिकारी, सहकार क्षेत्रातील मान्यवर, सर्व भागधारक, ग्राहक यांचे सहयोगाबद्दल मी आभार प्रकट करतो व आपणा सर्वांकडून यापुढेही सहयोग मिळत राहील अशी आशा व्यक्त करतो.

धन्यवाद!

सागर मेघे

अध्यक्ष

संचालक मंडळाचे वतीने

Balance Sheet as at 31st March 2022

(Amt in Rs.)

Capital and Liabilities	Schedule	Current Year 31.03.2022	Previous Year 31.03.2021
Capital	1	16,38,19,300.00	16,36,11,900.00
Reserves and Surplus	2	99,84,53,398.10	92,41,63,647.32
Deposits	3	8,77,54,32,822.37	8,19,34,26,818.96
Borrowings	4	---	17,00,09,211.08
Other liabilities and provisions	5	10,90,26,127.41	13,90,41,442.30
Overdue Interest Reserves on Loans & Advances (As per Contra)		10,01,28,179.69	9,52,48,685.69
Overdue Interest Reserves Non Performing Investment (As per Contra)		1,25,00,582.00	1,25,00,582.00
Total		10,15,93,60,409.57	9,69,80,02,287.35
Assets			
Cash & Balances with Reserve Bank of India	6	26,59,50,356.18	24,82,92,517.91
Balance with banks and Money at Call and Short Notice	7	1,08,41,18,198.35	92,33,68,707.38
Investments	8	4,01,87,03,009.80	3,49,61,70,561.80
Advances	9	4,47,57,25,459.44	4,72,82,46,620.65
Fixed Assets	10	5,33,05,057.12	6,28,58,596.40
Other Assets	11	14,89,29,566.99	13,13,16,015.52
Overdue Interest Reserves on Loans & Advances (As per Contra)		10,01,28,179.69	9,52,48,685.69
Overdue Interest Reserves Non Performing Investment (As per Contra)		1,25,00,582.00	1,25,00,582.00
Total		10,15,93,60,409.57	9,69,80,02,287.35
Contingent Liabilities & Bills for Collection	12	4,51,06,400.25	4,30,64,929.17

Profit and Loss Account for the year ended on 31st March 2022

Income & Expenditures	Schedule	Current Year 31.03.2022	Previous Year 31.03.2021
I. Income			
Interest & Discount	13	73,41,28,160.59	71,06,45,019.26
Other Income	14	3,66,10,548.28	4,92,49,155.39
Total		77,07,38,708.87	75,98,94,174.65
II. Expenditure			
Interest on Deposits, Borrowings	15	44,89,77,601.42	45,14,72,337.88
Operating expenses	16	16,12,02,456.39	15,43,50,817.55
Provisions and Contingencies	17	11,49,74,810.64	12,07,59,183.00
Total		72,51,54,868.45	72,65,82,338.43
III Profit/Loss			
Net profit/loss(-) for the year Profit/loss(-) brought			
Net Profit /Loss (-) for the year		4,55,83,840.42	3,33,11,836.22
Profit /Loss (-) brought forward			
Total		4,55,83,840.42	3,33,11,836.22
IV. Appropriations			
Transfer to statutory & other reserves Transfer to proposed dividend Balance carried over to balance sheet"			
Transferred to Investment Fluctuation Reserve (IFR)		17,67,719.00	1,21,18,259.00
Provision for Income Tax-Current Year		1,85,00,000.00	90,00,000.00
Income Tax paid for Earlier Years		1,54,62,358.00	43,85,291.00
Deferred Tax Assets		1,54,72,161.00	1,27,54,822.00
Balance Carried Over to Balance Sheet		2,53,25,924.42	2,05,63,108.22

For Tirupati Urban Co-operative Bank Ltd.

As Per Our Report Of Even Date
For Kumar & Jayakrishnan
Chartered Accountants
FRN: 113708W

Sagar Meghe
Chairman

B. J. Bajaj
Director

Rajendra Raut
Chief Executive Officer

CA G. Vishwamber Kumar
Partner
Mem.No. : 100861
UDIN : 22100861ALOQON8543

Place : Nagpur

Date : 24.06.2022

Schedule 1 - Capital

(Amt in Rs.)

Particulars	Current Year 31.03.2022	Previous Year 31.03.2021
I. For Nationalised Banks	--	--
Capital (Fully owned by Central Government)"		
II. For Banks incorporated outside India		
Capital		
(i) The amount brought in by banks by way of start-up capital as prescribed by RBI should be shown under this head.	--	--
(ii) Amount of deposit kept with the RBI under Section 11(2) of the Banking Regulation Act, 1949.		
Total	--	--
III. For Other Banks Authorised Capital		
(30,00,000 Shares of Rs.100.00 each)	30,00,00,000.00	30,00,00,000.00
Issued Capital		
(16,38,193 shares of Rs. 100.00 each)	16,38,19,300.00	16,36,11,900.00
Subscribed Capital		
(16,38,193 shares of Rs. 100.00 each)	16,38,19,300.00	16,36,11,900.00
Called-up Capital		
(16,38,193 shares of Rs. 100.00 each)	16,38,19,300.00	16,36,11,900.00
Add : Forfeited shares	NIL	NIL
Total	16,38,19,300.00	16,36,11,900.00

Schedule 2 - Reserves and Surplus

(Amt in Rs.)

Particulars	Current Year 31.03.2022	Previous Year 31.03.2021
I. Statutory Reserves		
Opening Balance	22,75,77,784.78	21,65,06,003.78
Additions during the year	62,47,157.00	1,10,71,781.00
Deductions during the year	-	-
Total of (I) ...	23,38,24,941.78	22,75,77,784.78
II. Capital Reserves		
Opening Balance	-	-
Additions during the year	-	-
Deductions during the year	-	-
Total of (II) ...	-	-
III. Share Premium		
Opening Balance	-	-
Additions during the year	-	-
Deductions during the year	-	-
Total of (III) ...	-	-
IV. Revenue & Other Reserves		
Opening Balance	67,60,22,754.32	52,78,07,038.40
Additions during the year	11,78,82,085.86	36,37,60,245.68
Deductions during the year	5,46,02,308.28	21,55,44,529.76
Total of (IV) ...	73,93,02,531.90	67,60,22,754.32
V. Balance in Profit and Loss Account	2,53,25,924.42	2,05,63,108.22
Total (I, II, III, IV and V)...	99,84,53,398.10	92,41,63,647.32

Schedule 3 - Deposits

(Amt in Rs.)

Particulars	Current Year 31.03.2022	Previous Year 31.03.2021
A. Deposit – Tenure-wise		
I. Demand deposits		
(i) From banks	-	-
(ii) From others	93,86,77,418.33	60,83,50,909.02
Total...	93,86,77,418.33	60,83,50,909.02
II. Savings Bank Deposits		
(i) From banks	-	-
(ii) From others	1,40,24,14,072.08	1,27,60,90,078.51
Total...	1,40,24,14,072.08	1,27,60,90,078.51
III. Term Deposits		
(i) From banks	-	-
(ii) From others	6,43,43,41,331.96	6,30,89,85,831.43
Total...	6,43,43,41,331.96	6,30,89,85,831.43
Total (I, II and III)	8,77,54,32,822.37	8,19,34,26,818.96
B. Classification of Deposits		
(i) Deposits of branches in India	8,77,54,32,822.37	8,19,34,26,818.96
(ii) Deposits of branches outside India	-	-
Total...	8,77,54,32,822.37	8,19,34,26,818.96

Schedule 4 - Borrowings

(Amt in Rs.)

Particulars	Current Year 31.03.2022	Previous Year 31.03.2021
I. Borrowings in India		
(a) Reserve Bank of India	-	-
(b) Other banks, against Own Fixed Deposits	-	17,00,09,211.08
(c) Other institutions and agencies	-	-
Total...	-	17,00,09,211.08
II. Borrowings outside India	-	-
Total...	-	-
Total (I and II)	-	17,00,09,211.08

Schedule 5 - Other Liabilities and Provisions

(Amt in Rs.)

Particulars	Current Year 31.03.2022	Previous Year 31.03.2021
Bills Payable	-	-
Inter-office adjustment (net)	-	-
Interest Accrued	35,77,728.00	32,66,914.00
Other (including provision)	10,54,48,399.41	13,57,74,528.30
Total	10,90,26,127.41	13,90,41,442.30

Schedule 6 - Cash and Balances with Reserve Bank of India

(Amt in Rs.)

Particulars	Current Year 31.03.2022	Previous Year 31.03.2021
I. Cash in hand (including foreign currency notes)	6,21,75,980.00	7,31,94,066.00
II. Balances with Reserve Bank of India		
(a) in Current Account	20,37,74,376.18	17,50,98,451.91
(b) in Other Accounts	-	-
Total (I and II)	26,59,50,356.18	24,82,92,517.91

Schedule 7 - Balances with Banks and Money at Call and Short Notice

(Amt in Rs.)

Particulars	Current Year 31.03.2022	Previous Year 31.03.2021
I. In India		
(i) Balances with banks		
(a) in Current Accounts	21,55,91,857.14	17,92,72,138.17
(b) in Other Deposit Accounts	86,85,26,341.21	74,40,96,569.21
(ii) Money at call and short notice		
(a) with banks	-	-
(b) with other institutions	-	-
Total (i and ii)	1,08,41,18,198.35	92,33,68,707.38
II. Outside India		
(i) in Current Accounts	-	-
(ii) in Other Deposit Accounts	-	-
(iii) Money at call and short notice	-	-
Total (i, ii and iii)	-	-
Grand Total (I and II)	1,08,41,18,198.35	92,33,68,707.38

Schedule 8 - Investments

(Amt in Rs.)

Particulars	Current Year 31.03.2022	Previous Year 31.03.2021
I. Investments in India in		
(i) Government Securities	3,68,12,03,315.00	2,97,06,46,867.00
(ii) Other approved securities	-	-
(iii) Shares	56,000.00	56,000.00
(iv) Debentures and Bonds	33,74,43,694.80	52,54,67,694.80
(v) Subsidiaries and/or joint ventures	-	-
(vi) Others (to be specified)	-	-
Total (I)...	4,01,87,03,009.80	3,49,61,70,561.80
II. Investments outside India in		
(i) Government securities (including local authorities)	-	-
(ii) Subsidiaries and/or joint ventures abroad	-	-
(iii) Others investments (to be specified)	-	-
Total (II)...	-	-
Grand Total (I and II)...	4,01,87,03,009.80	3,49,61,70,561.80

Schedule 9 - Advances

(Amt in Rs.)

Particulars	Current Year 31.03.2022	Previous Year 31.03.2021
A. Details of Advance – Tenure wise		
(i) Bills purchased and discounted	-	-
(ii) Cash credits, overdrafts and loans repayable on demand	1,95,17,40,751.27	1,76,45,57,258.97
(iii) Term loans	2,52,39,84,708.17	2,96,36,89,361.68
Total (A)...	4,47,57,25,459.44	4,72,82,46,620.65
B. Details of Advance – Security wise		
(i) Secured by tangible assets (REST ALL)	4,39,47,87,716.59	4,64,57,78,445.82
(ii) Covered by Bank/Government Guarantees (NIL)	-	-
(iii) Unsecured (PERSONAL LOAN)	8,09,37,742.85	8,24,68,174.83
Total (B)...	4,47,57,25,459.44	4,72,82,46,620.65
C. Details of Advance – Sector wise		
C.I. Advances in India		
(i) Priority Sectors	2,41,59,80,841.81	2,25,15,53,000.00
(ii) Public Sector	-	-
(iii) Banks	-	-
(iv) Others	2,05,97,44,617.63	2,47,66,93,620.65
Total (C.I.)...	4,47,57,25,459.44	4,72,82,46,620.65
C.II. Advances outside India		
(i) Due from banks	-	-
(ii) Due from others		
(a) Bills purchased and discounted	-	-
(b) Syndicated loans	-	-
(c) Others	-	-
Total (C.II.)...	-	-
Grand Total (C.I and II)...	4,47,57,25,459.44	4,72,82,46,620.65

Schedule 10 - Fixed Assets

(Amt in Rs.)

Particulars	Current Year 31.03.2022	Previous Year 31.03.2021
I. Premises		
WDV as on 31st March of the preceeding year	3,05,30,008.00	3,31,51,386.00
Add: Additions during the year	-	-
Less: Deductions during the year	-	-
Less: Depreciation for the year	23,59,240.00	26,21,378.00
Total...	2,81,70,768.00	3,05,30,008.00
II. Other Fixed Assets (including Furniture & Fixtures, Plant & Machinery, Vehicles, Library Books, Computer Hardware & Software)		
WDV as on 31st March of the preceeding year	3,23,28,588.40	3,64,42,322.96
Add: Additions during the year	47,11,743.27	27,08,388.16
Less: Deductions during the year	64,98,008.00	3,27,541.72
Less: Depreciation for the year	54,08,034.55	64,94,581.00
Total...	2,51,34,289.12	3,23,28,588.40
III. Grand Total (I+II)....	5,33,05,057.12	6,28,58,596.40

Schedule 11 - Other Assets

(Amt in Rs.)

Particulars	Current Year 31.03.2022	Previous Year 31.03.2021
I. Inter-office adjustments (net)	-	-
II. Interest accrued	6,32,92,373.77	6,13,42,002.11
III. Tax paid in advance/tax deducted at source	1,91,49,403.62	1,73,21,558.95
IV. Stationery and stamps	4,82,946.35	6,07,691.00
V. Non-banking assets acquired in satisfaction of claims	2,38,25,500.00	2,38,25,500.00
VI. Others Assets	4,21,79,343.25	2,82,19,263.46
Total ...	14,89,29,566.99	13,13,16,015.52

Schedule 12 - Contingent Liabilities & Bills for collection

(Amt in Rs.)

Particulars	Current Year 31.03.2022	Previous Year 31.03.2021
I. Claims against the bank not acknowledged as debts	-	-
II. Liability for partly paid investments	-	-
III. Liability on account of outstanding forward exchange contracts	-	-
IV. Guarantees given on behalf of constituents		
(a) In India	-	-
(b) Outside India	-	-
V. Acceptances, endorsements and other obligations	-	-
VI. Other items for which the bank is contingently liable		
(a) Customer liability for Bank Guarantee issued	50,000.00	-
(b) Unclaimed Deposits (DEAF Accounts)	1,39,00,985.25	1,19,09,514.17
(c) Demand by virtue of Order in Appeal by DC (ST), against which appeal is filed by Bank vide No. ST/88091/2017-DB with CESTAT, Mumbai.	3,11,55,415.00	3,11,55,415.00
Total ...	4,51,06,400.25	4,30,64,929.17

Schedule 13 - Interest & Discount Earned

(Amt in Rs.)

Particulars	Current Year 31.03.2022	Previous Year 31.03.2021
I. Interest/discount on advances/bills	43,91,78,323.20	46,34,01,226.25
II. Income on investments	25,40,68,196.88	19,38,42,974.01
III. Interest on balances with Reserve Bank of India and other inter-bank funds	4,08,81,640.51	5,34,00,819.00
IV. Others	-	-
V. Total	73,41,28,160.59	71,06,45,019.26

Schedule 14 - Other Income

(Amt in Rs.)

Particulars	Current Year 31.03.2022	Previous Year 31.03.2021
I. Commission, exchange and brokerage	2,86,41,251.71	2,49,85,592.39
II. Profit on sale of investments Less: Loss on sale of investments	49,89,968.57	2,42,36,517.00
III. Profit on revaluation of investments Less: Loss on revaluation of investments	-	-
IV. Profit on sale of land, buildings and other assets Less : Loss on sale of land, buildings and other assets	5,065.00	-
V. Profit on exchange transactions Less: Loss on exchange transactions	-	-
VI. Income earned by way of dividends, etc. from subsidiaries / companies and / or joint ventures abroad / in India	5,100.00	-
VII. Miscellaneous Income		
i. Excess Provision of Investment Fluctuation Fund	-	-
ii. Bad Debts earlier written off, now recovered	4,69,163.00	27,046.00
iii. Excess Contingent Prov. against Std. Assets, written back	-	-
iv. Excess Provision for Restructured Assets reversed	-	-
v. Excess Provision any other, written back (Standard Assets)	25,00,000.00	-
Total	3,66,10,548.28	4,92,49,155.39

Note: Under items II to V loss figures shall be shown in brackets

Schedule 15 - Interest Expended – on Deposits & Borrowings

(Amt in Rs.)

Particulars	Current Year 31.03.2022	Previous Year 31.03.2021
I. Interest on deposits	44,87,12,715.42	45,11,94,576.88
II. Interest on Reserve Bank of India/Inter-bank borrowings	2,64,886.00	2,77,761.00
III. Others	-	-
Total	44,89,77,601.42	45,14,72,337.88

Schedule 16 - Operating Expenses

(Amt in Rs.)

Particulars	Current Year 31.03.2022	Previous Year 31.03.2021
I. Payments to and provisions for employees, as above	-	-
a. Salary & Allowances	5,82,81,461.40	5,59,47,592.80
b. Bonus & Ex-Gratia	76,95,000.00	66,79,529.00
c. Employee Group Gratuity	22,09,923.00	19,62,445.75
d. Provident Fund Contribution	63,82,732.00	49,34,992.00
e. Others	53,51,401.00	48,42,235.00
II. Rent, taxes and lighting	2,14,61,058.04	2,46,47,572.88
III. Printing and stationery	17,12,895.03	13,73,711.30
IV. Advertisement and publicity	33,35,672.41	21,00,925.43
V. Depreciation on bank's property	77,67,274.28	91,15,959.00
VI. Director's fees, allowances and expenses	2,92,340.00	2,73,070.00
VII. Auditors' fees and expenses (including branch auditors)	33,11,295.00	28,10,885.00
VIII. Legal & Professional charges	63,79,492.36	54,99,610.83
IX. Postages, Telegrams, Telephones, etc.	14,21,481.13	29,99,178.21
X. Repairs and maintenance	59,62,307.14	84,45,548.46
XI. Insurance	98,93,930.48	87,10,225.66
XII. GST Paid	46,07,017.31	53,01,846.17
XIII. Other expenditure	1,51,37,175.81	87,05,490.06
Total	16,12,02,456.39	15,43,50,817.55

Schedule 17 - Provisions & Contingencies

(Amt in Rs.)

Particulars	Current Year 31.03.2022	Previous Year 31.03.2021
1) Prov.For Restructured Standard Assets	1,50,00,000.00	-
2) Provision For Sub-Standard Assets.	2,10,00,000.00	5,16,08,000.00
3) Provision For Leave Encashment.	37,00,000.00	31,50,000.00
4) GoI Premium Amortisation	30,23,552.00	29,05,282.00
5) Special Res. For Long Term Finance	10,00,000.00	9,00,000.00
6) Provision Investment Depreciation Reserve	5,12,51,258.64	3,96,95,901.00
7) Provision For NPI (Investment)	1,90,00,000.00	2,25,00,000.00
8) Provision For Ex-Gratia (Interest)	10,00,000.00	-
Total	11,49,74,810.64	12,07,59,183.00

CASH FLOW STATEMENT

For the year ended 31st March 2022

Particulars	FY 2021-22		FY 2020-21	
	Amount	Amount	Amount	Amount
Cash flow from operating activities				
Net profit after Tax	2,53,25,924		2,05,63,108	
Add: Provision for Income tax	1,85,00,000		90,00,000	
Less: Self assessment tax & interest on income tax/refund	1,54,62,358.00		43,85,291	
Less : Deferred tax	(1,54,72,161)	4,38,16,121	(1,27,54,822)	2,11,93,577
Profit before tax		4,38,16,121		2,11,93,577
Adjustment For :				
Investment Fluctuation Fund	17,67,719		1,21,18,259	
Investment depreciation reserve	5,12,51,259		3,96,95,901	
Special reserve for long term finance	10,00,000		9,00,000	
Provision for substandard assets	2,10,00,000		5,16,08,000	
Provision for standard assets	8,93,714		3,27,542	
Fixed Assets Written off	(25,00,000)		15,98,587	
Accounts Written off	1,50,00,000			
Provision for leave Encashment	37,00,000		31,50,000	
GOI premium Amortization	30,23,552		29,05,282	
Depreciation on fixed Assets	77,67,274		91,15,959	
Provision for NPA Investment	1,90,00,000		2,25,00,000	
Excess provision on loss of investment	10,00,000			
Total		12,29,03,518		14,39,19,530
Operating profit Before Working capital changes		16,67,19,639		16,51,13,107
Adjustment for working capital changes :				
Decrease/ (Increase) in investments & Interest receivable	(64,99,85,772)		(1,16,18,81,304)	
Decrease/(increase) in advances	25,25,21,161		(60,88,87,862)	
Decrease/(increase) in Other Assets	(21,41,390)		52,16,728	
Increase/(decrease) in deposits	58,20,06,003		1,48,94,85,200	
Increase/(decrease) in Other Liabilities & Provisions	(3,47,15,315)		3,31,92,213	
Increase/(decrease) in payables	(4,66,77,414)		(11,42,756)	
		10,10,07,273		(24,40,17,781)

For Tirupati Urban Co-operative Bank Ltd.

Sagar Meghe
ChairmanB. J. Bajaj
DirectorRajendra Raut
Chief Executive OfficerAs Per Our Report Of Even Date
For Kumar & Jayakrishnan
Chartered Accountants
FRN: 113708WCA G. Vishwamber Kumar
Partner
Mem.No. : 100861
UDIN : 22100861ALOQON8543Place : Nagur
Date : 24.06.2022

2021-2022 चे खर्च व उत्पन्नाचे अंदाजपत्रक व प्रत्यक्ष खर्च व 2022-2023 चे अंदाजपत्रक

(रूपये लाखात)

2021-2022 वर्षाचे अंदाजपत्रक	खर्च	2021-2022 वर्षाचे प्रत्यक्ष खर्च	2022-2023 वर्षाचे अंदाजपत्रक
4932.00	ठेवीवर दिलेले व्याज	4487.13	4775.00
3.60	कर्ज व उचलीवर व्याज	2.65	10.00
911.00	पगार व भत्ते	799.21	915.00
211.00	बँकेच्या इमारतीवर किराया	165.96	190.00
8.00	महानगर पालिका टॅक्स	5.45	18.00
48.00	विद्युत खर्च	43.20	53.00
92.00	विमा हप्ता	98.94	114.00
110.00	घसारा	77.67	200.00
60.00	इमारत व वाहन दुरुस्ती	48.23	50.00
40.00	फर्निचर,कंप्युटर दुरुस्ती इ.	11.39	13.00
33.00	ऑडीट फी/टॅक्स ऑडीट	33.11	40.00
38.00	पोस्टेज टेलीफोन	14.21	26.00
60.00	कायदेविषयक खर्च	63.80	70.00
20.00	लेखन सामुग्री/छपाई वरील खर्च	17.13	18.00
30.00	जाहीरात खर्च	33.36	44.00
4.00	आमसभा खर्च	1.53	5.00
6.00	समाशोधन गृहखर्च	6.11	7.00
4.00	संचालक भत्ता	2.92	5.00
40.00	वस्तु व सेवा कर/GST	46.07	55.00
40.00	सरकारी रोखे प्रिमियम अमोरटायझेशन	30.24	31.00
40.00	उत्पादक कर्जाकरीता तरतुद	0.00	25.00
100.00	अनुत्पादक कर्जाकरीता तरतुद	210.00	0.00
40.00	अनुत्पादक गुंतवणूक तरतुद	190.00	0.00
210.00	गुंतवणूक घसारा निधी	512.51	500.00
125.00	गुंतवणूक चढउतार निधी	17.68	50.00
55.00	इतर खर्च	83.91	90.00
39.00	ए.टी.एम खर्च	33.26	42.00
12.00	दीर्घ मुदती कर्ज राखीव निधी	10.00	13.00
0.00	गुंतवणुकीवर तोटा	11.70	0.00
25.00	रजा रोखीकरण तरतुद	37.00	13.00
0.00	फर्निचर निर्लेखित/विक्रीवर तोटा	3.97	5.00
20.00	कोलेट्रल व्यवस्थापन खर्च	10.89	13.00
0.00	इतर तरतुद	160.00	10.00
0.00	आयकर 2020-2021	154.62	0.00
720.90	आयकर पूर्व नफा	438.26	1200.00
8077.50	एकूण रूपये	7862.11	8600.00
196.30	आयकर	185.00	302.00
524.60	निव्वळ नफा	253.26	898.00
720.90	एकूण रूपये	438.26	1200.00

2021-2022 वर्षाचे अंदाजपत्रक	उत्पन्न	2021-2022 वर्षाचे प्रत्यक्ष खर्च	2022-2023 वर्षाचे अंदाजपत्रक
4960.00	कर्जखात्यावर मिळालेले व्याज	4391.78	4850.00
430.00	अन्य बँकामध्ये गुंतविलेल्या ठेवीवर व्याज	408.82	500.00
1920.00	सरकारी रोख्यावर मिळालेले व्याज	2302.01	2650.00
240.00	नॉन एसएलआर गुंतवणुकीवर व्याज	238.67	200.00
0.00	डेफर्ड टॅक्स	154.72	0.00
0.00	म्युचुअल फंड डिव्हीडंड/नफा	0.00	0.00
7.00	डिमांड ड्राफ्ट,पे ऑर्डर कमिशन	8.28	10.00
30.00	बील परचेस, ए.टी.एम खर्च यावरील कमिशन	4.36	5.00
70.00	बँक गॅरंटी/सॉलव्हंसी कमिशन इ.	80.59	100.00
35.00	कर्ज प्रकरणावरील स्कूटीनी फी/कॅश	31.96	40.00
8.00	क्रेडीट नुतनीकरण फी	7.99	10.00
80.00	लॉकर भाडे	107.41	125.00
250.00	चेकबुक चार्जेस	35.48	40.00
0.50	इतर उत्पन्न	4.69	10.00
0.00	सरकारी प्रतिभुती विक्रीवर नफा	14.42	0.00
0.00	निर्लेखित खात्यात वसुली	0.05	0.00
15.00	नॉन एसएलआर विक्रीवर नफा	13.86	20.00
30.00	मालमत्ता विक्रीवर नफा	30.48	35.00
2.00	एटीएम चार्जेस मिळालेले	1.49	5.00
	वार्षिक एटीएम शुल्क	25.00	0.00
	विमा व्यवसायावरील कमिशन		
	उलटविण्यात आलेली तरतुद (उत्पादक कर्ज)		
8077.50	एकूण रूपये	7862.11	8600.00
720.90	आयकर पूर्व नफा	438.26	1200.00
720.90	एकूण रूपये	438.26	1200.00

शाखानुसार-ठेवी-कर्ज-नफा

(रूपये लाखात)

शाखा	ठेवी	कर्ज	नफा
मुख्य शाखा-श्रद्धानंदपेठ	28698.96	15607.76	673.76
गांधीबाग	5139.99	4672.82	147.55
सक्करदरा	8729.99	2522.73	250.91
नरेन्द्र नगर	5891.13	1757.11	189.81
अनंतनगर	3046.58	923.57	104.53
वायसीसीई	7127.68	1462.57	233.44
व्ही. टी. कॉन्व्हेंट	4430.82	3411.26	189.68
के. डी. के.	5556.47	1173.74	142.67
गणेशपेठ (कमाल चौक)	2471.25	2277.73	101.79
मानकापूर	1977.02	1092.09	21.22
वर्धा	7724.67	5058.01	84.23
एरोली नवी मुंबई	981.04	1910.61	57.24
चंद्रपुर	1575.44	192.69	(-) 15.39
खामला	1888.03	1596.32	47.85
कोराडी	1157.15	186.12	24.83
मनिष नगर	1358.11	912.12	23.31
मुख्य कार्यालय	(-) 2024.17
एकूण	87754.33	44757.25	253.26

ढोबळ अनुत्पादक कर्ज - 6.87 टक्के

निव्वळ अनुत्पादक कर्ज - 2.28 टक्के

निवेदन : सर्व सभासदांना नम्र निवेदन आहे की, त्यांनी तिरुपती अर्बन को-ऑप. बँकेच्या शाखेत बचत खाते उघडून, त्याचा नंबर मुख्य कार्यालयाला कळवावा, त्याद्वारे लाभांशाचे त्वरित वितरण करणे बँकेस सोईचे होईल.

संचालक मंडळ

कार्यकाल - २०१५ - २०२० (वाढीव कार्यकाल निवडणुक संपन्न होईस्तोवर)

अ.क्र.	संचालकांची नावे	पदनाम
1	श्री. सागर मेघे	अध्यक्ष
2	श्री. नारायण आहुजा	उपाध्यक्ष
3	आ. श्री. समीर मेघे	संचालक
4	श्री. राजेंद्र मुळक	संचालक
5	श्री. सुधाकरराव देशमुख	संचालक
6	श्री. प्रेम ग्रोव्हर	संचालक
7	श्री. कामील अन्सारी	संचालक
8	श्री. बी. जे. बजाज, सीए	संचालक
9	श्री. राजय सुराणा, सीए	संचालक
10	श्री. अण्णाजी राऊत	संचालक
11	श्रीमती सुशीलाताई जाधव	संचालिका
12	श्रीमती सुमती वानखेडे	संचालिका
13	श्री. महेंद्र ठाकुर	संचालक
14	श्री. अशोक गोतमारे	संचालक
15	श्री. मनोहर पांडे	संचालक
16	श्री. रमेश बोरकुटे	संचालक
	श्री. राजेन्द्र राऊत	मुख्य कार्यकारी अधिकारी

महत्वाच्या सुचना :

- ज्या सभासदांनी आपली भागपत्रके व लाभांश नेला नसेल त्यांनी तो बँकेच्या कामकाजाच्या वेळेत, मुख्य कार्यालयात येऊन घेऊन जावा. सभासदांनी 2018-2019 या वर्षाचा लाभांश दि. 31.12.2022 पर्यंत घेतला नाही तर नियमानुसार रिझर्व फंडा मध्ये जमा केला जाईल याची कृपया नोंद घ्यावी.
- सर्व सभासदांना विनंती करण्यात येते की रिझर्व बँक ऑफ इंडियाचे नियमानुसार सर्व सभासदांना KYC (केवायसी) ची पुर्तता करणे बंधनकारक आहे. सबब अद्ययावत फोटो, पत्ता, आधार कार्ड व ओळख पत्राची एक प्रत बँकेत सादर करावी.
- सभासदांनी आपल्या पत्त्यातील बदलासंबंधी तसेच बँकेतील बचत खातेबाबतची माहिती लाभांशाची रक्कम जमा करण्याकरीता बँकेस ताबडतोब कळवावी.

STATUTORY AUDIT REPORT
AUDITORS' REPORT TO THE MEMBERS

INDEPENDENT AUDITOR'S REPORT

To,
The Members,
Tirupati Urban Co-operative Bank Ltd.,

Report on the Financial Statements

1) We have audited the accompanying financial statements of Tirupati Urban Co-operative Bank Ltd ('the Bank') as at 31 March 2022, (GSTN : 27AAAAT5051D1ZS) which comprise the Balance Sheet as at 31 March 2022, and the Profit and Loss Account, and the Cash Flow Statement for the year then ended, and a summary of significant accounting policies and other explanatory information. The returns of 16 branches audited by us are incorporated in these financial statements.

Management's Responsibility for the Financial Statements

2) Management is responsible for the preparation of these financial statements that give a true and fair view of the financial position, financial performance and cash flow of the Banking accordance with the Banking Regulation Act, 1949 (as applicable to co-operative societies), the guidelines issued by the Reserve Bank of India and the guidelines issued by the, the Registrar of Cooperative Societies, Maharashtra, the Maharashtra Co-operative Societies Act, 1960, and the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961, (as applicable) and generally accepted accounting principles in India so far as applicable to the Bank. This responsibility includes design, implementation and maintenance of internal control relevant to the preparation of the financial statements that are free from material misstatement, whether due to fraud or error.

Auditor's Responsibility

3) Our responsibility is to express an opinion on these financial statements based on our audit. We conducted our audit in accordance with Standards on Auditing issued by the Institute of Chartered Accountants of India. Those Standards require that we comply with ethical requirements and plan and perform the audit to obtain reasonable assurance about whether the financial statements are free from material misstatements.

4) An audit involves performing procedures to obtain audit evidence about the amounts and disclosures in the financial statements. The procedures selected depend on the auditor's judgment, including the assessment of the risks of material misstatement of the financial statements, whether due to fraud or error. In making those risk assessments, the auditor considers internal control relevant to the Bank's preparation and fair presentation of the financial statements in order to design audit procedures that are appropriate in the circumstances, but not for the purpose of expressing an opinion on effectiveness of the Bank's internal control. An audit also includes evaluating the appropriateness of accounting policies used and the reasonableness of the accounting estimates made by management, as well as evaluating the overall presentation of the financial statements.

5) We believe that the audit evidence we have obtained is sufficient and appropriate to provide a basis for our audit opinion.

Opinion

6) In our opinion and to the best of our information and according to the explanations given to us, except for the possible effects of the matter described in the Basis for Qualified Opinion section of our report the aforesaid financial statements together with the Notes thereon give the information required by the Banking Regulation Act, 1949 (as applicable to co-operative societies) and also as amended by the Banking Regulation (Amendment) Act, 2020, the Maharashtra Cooperative Societies Act, 1960, the Maharashtra Cooperative Societies Rules, 1961) and the guidelines issued by Reserve Bank of India and Registrar of Cooperative societies, Maharashtra in the manner so required and give a true and fair view in conformity with the accounting principles generally accepted in India:

- (a) In the case of the Balance Sheet, of state of affairs of the Bank as at 31st March 2022;
- (b) In the case of the Profit and Loss Account, of the profit for the year ended on that date; and
- (c) In the case of the Cash Flow Statement, of the cash flows for the year ended on that date.

Basis of Opinion

7) We conducted our audit in accordance with the Standards on Auditing (SAs) issued by the Institute of Chartered Accountants of India. We are independent of the Bank in ethical requirements that are relevant to our audit in terms of the Code of Ethics issued by the Institute of Chartered Accountants of India and other relevant provisions of the Banking Regulation Act 1949 (as applicable to co-operative societies), the guidelines issued by the Reserve Bank of India and the guidelines issued by the Registrar of Cooperative Societies, Maharashtra, the Maharashtra Co-operative Societies Act, 1960, and the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961, and we have fulfilled our other ethical responsibilities in accordance with these requirements. We believe that the audit evidence we have obtained is sufficient and appropriate to provide a basis for our qualified opinion.

8. Key Audit Matters

Key audit matters are those matters that in our professional judgment were of most significance in our audit of the financial statements for the year ended March 31st 2022. These matters were addressed in the context of our audit of financial statements as a whole and in forming our opinion thereon and we do not provide a separate opinion on these matters. We have determined the matters described below to be Key Audit Matters to be communicated in our report:

S.No.	Key Audit Matters	How the matter was addressed in our audit
1.	Classification of Advances, Income Recognition, Identification of and provisioning for non-performing Advances. Considering the nature of the transactions, regulatory requirements, exiting business environment, estimation / judgment involved in valuation of securities, it is a matter of high importance for the intended users of the Financial Statements. Considering these aspects, we have determined this as a Key Audit Matter.	Our audit approach towards advances with reference to the IRAC norms and other related circulars / directives issued by the RBI and also internal policies and procedures of the Bank includes the testing of the following: a. The accuracy of the data input in the system for income recognition, classification in to performing and non performing Advances and provisioning in accordance with the IRAC norms in respect of the bank. b. Existence and effectiveness of monitoring mechanisms such as Internal Audit, System Audit, Stock Audit & Concurrent Audit as per the policies and procedures of the Bank. c. Examination of advances including stressed advances on a sample basis with respect to compliance with the RBI Master Circulars / Guidelines. d. In carrying out substantive procedures of the bank, we have examined all large advances and other advances on a sample basis.

9. Report on Other Legal & Regulatory Requirements

The Balance Sheet and the Profit and Loss Account have been drawn up in Forms "A" and "B" respectively of the Third Schedule to the Banking Regulation Act, 1949 and provisions of the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 and the Maharashtra Co-operative Societies Rules 1961.

10. We report that:

- a) We have obtained all the information and explanations, which to the best of our knowledge and belief were necessary for the purpose of our audit and have found to be satisfactory;
 - b) In our opinion, proper books of account as required by law have been kept by the Bank so far as it appears from our examination of those books and proper returns adequate for the purposes of our audit have been received from the branches/offices;
 - c) The transactions of the Bank which have come to our notice are within the powers of the Bank;
 - d) The Balance Sheet and the Profit and Loss Account and Cash Flow Statement dealt with by this report, are in agreement with the books of account and the returns;
 - e) The accounting standards adopted by the Bank are consistent with those laid down by accounting principles generally accepted in India so far as applicable to Banks.
11. The details as required by the Rule 69(6) of Maharashtra Co-operative Societies Rules 1961 are given in the audit memorandum separately.
12. We further report that for the year under audit, the Bank has been awarded "A" classification.

For Kumar & Jayakrishnan
Chartered Accountants
FRN: 113708W

CA. G. Vishwamber Kumar
Partner
Membership No: 100861
UDIN: 22100861ALOQON8543



Place of Signature: Nagpur
Date: 24-06-2022

Additional disclosure as per RBI Circular No. UBD. CO. BPD (PCB) 20/16.45/00/2002 - 03 dated 30-10-2002 and No. UBD. CO.BPD. (PCB) Cir. NO. 52/12.05.001/2013-14 dated 25.03.2014

(Rs. in Lakh)

Sr. No.	Particulars	31.03.2021	31.03.2022		
i)	Capital to Risk Weighted Asset Ratio (CRAR)	15.28%	18.23%		
ii)	Movement of CRAR				
	(a) Total capital funds	6927.71	6993.57		
	(b) Risk weighted assets	45332.36	38362.41		
iii)	(a) Investments : Govt. of India Securities & State Govt. Loans				
	1. Book Value	29706.47	36812.03		
	2. Face Value	28900.00	36200.00		
	3. Market Value	18116.01	24749.29		
b)	Issuer Composition of Non SLR Investment				
Sr. No.	Issuer	Amount	Extent of Below Investment grade Securities	Extent of Unrated Securities	Extent of Unlisted Securities
1	PSU	832.94	NIL	NIL	NIL
2	Fis	1214.30	NIL	NIL	NIL
3	Public Sector Banks	NIL	NIL	NIL	NIL
4	Mutual Fund	NIL	NIL	NIL	NIL
5	Other	1327.19	NIL	NIL	NIL
6	Provisions held-towards Depreciation out of which Non Performing Non SLR Investment	755.64	NIL	NIL	NIL
			31.03.2021	31.03.2022	
	Particulars		Amt. in Crs.		
	- Opening Balance		54.55	52.55	
	- Additions during the year since 1st April		--	--	
	- Reduction during the above period		2.00	18.81	
	- Closing Balance		52.55	33.74	
	- Total Provision Held		14.73	7.56	
iv)	Advance Against :				
	Real Estate, Construction Business Housing	2680.71		2896.00	
v)	Advance Against Share & Debentures	NIL		NIL	
vi)	Advance to Directors, their relatives, companies / firm in which they are interested	NIL		NIL	
	a) Fund Based	NIL		NIL	
	b) Non-Fund based (Guarantee, L/C etc.)	NIL		NIL	
vii)	Average cost of Deposit	6.27%		5.63%	
viii)	Non Performing Assets (NPA)				
	a) Gross NPA	3247.91 (6.87%)		3073.36 (6.87%)	
	b) Net NPA	1355.26 (2.98%)		970.71 (2.28%)	
ix)	Movement of NPA				
	a) Gross NPA	1554.66		(-) 174.55	
	b) Net NPA	757.57		(-) 384.54	
x)	Profitability ;				
	a) Interest Income as a percentage to working fund	7.41%		7.31%	
	b) Non interest Income as a percentage of working fund	0.64%		0.36%	
	c) Operating profit as a percentage of working funds	1.70%		1.74%	
	d) Return on Assets	0.25%		0.25%	
	e) Business (Advance + Deposits) per Employee	903.60		803.10	
	f) Profit per Employee	1.44		1.53	
xi)	Provision made towards Depreciation in investments	396.96		512.51	
xii)	Provision made towards NPA	516.08		210.00	
xiii)	Movement in Provisions				
	a) Towards NPA's	1892.65		2102.65	
	b) Towards investment depreciation reserve	1474.52		1712.71	
	c) Investment Fluctuation	1018.53		1076.21	
	d) Toward standard Assets	185.92		160.92	
xiv)	Foreign currency assets and Liabilities	NIL		NIL	
xv)	Premium paid to DICGC paid upto date	83.64		95.06	
xvi)	Penalty imposed by RBI	NIL		NIL	

xvii) Particulars of Restructured Accounts : During the year the Bank has restructured 72 loan accounts as per RBI circular No. RBI/2021-22/31, DOR.STR.REC.11/21.04.048/2021-22, dated 05.05.2021 under Resolution frame work 2.0, Resolution of COVID-19 related stress of individual and small businesses. Bank has made adequate provision as per RBI guidelines as detailed below -

(Amt. in Lakhs)

Sr. No.	Particulars	No. of Accounts Restructured	MSME Debt Restructuring	Others Gross Amt.	Provision Held
	Standard Advances Restructured	72	0.00	136.53	150.00
	Sub Standard	0	0.00	0.00	0.00
	Doubtful	0	0.00	0.00	0.00
	Total	72	0.00	136.53	150.00

xviii) Details of DEAF Accounts			(Rs. in Crore)	
	Previous Year 31.03.2021	Current Year 31.03.2022		
Opening balance of amount transferred to DEAF	1.11	1.19		
Add : Amount transferred to DEAF during the year (+)	0.09	0.21		
Less : Amount reimbursed by DEAF towards claims (-)	0.01	0.01		
Closing balance of amounts transferred to DEAF	1.19	1.39		
xix) Bank building valuations / Revaluation (Book value)	3.05	2.82		

Extracts of Notes to Accounts

1. **Contingent Liability of Rs .311.15 Lakh** - A demand of Rs. 311.15 Lakh has been raised by Commissioner, Customs, Central Excise & Service Tax Nagpur II, against the Bank for the period 2005-08, 2008-09, 2009-10 and 2010-11. The said order has been contested by the Bank at Customs ,Central Excise and Service Tax Appellate Tribunal, Mumbai, vide the Appeal bearing no ST88091/2017. The matter is sub-judice. The Bank has disclosed the same under contingent liability.

दृष्टिक्षेप

(रूपये लाखात)

	मार्च-2021	मार्च-2022
भाग भांडवल	1636.12	1638.19
एकुण ठेवी	81934.27	87754.33
एकुण कर्ज बाकी	47282.59	44757.25
कर्जाचे ठेवीशी प्रमाण	57.71%	51.00%
एकुण गुंतवणूक	41442.81	40187.03
खेळते भांडवल	95902.53	100467.32
निव्वळ नफा (आयकर पूर्व)	295.63	438.26
निव्वळ नफा (आयकर नंतर)	205.63	253.26
निव्वळ एनपीए चे प्रमाण (Net NPA)	2.98%	2.28%
स्वभांडवल परिपूर्णता (CRAR)	15.28%	18.23%

त्वरित
सौने तारण कर्ज
सुविधा उपलब्ध
8.50%
व्याजदरात



स. क्र.

प्रति,
श्री/श्रीमती

BOOK POST

प्रेषक-

तिरुपती अर्बन को-ऑप. बँक मर्या.

मुख्य कार्यालय : 172, श्रध्दानंदपेठ,
दक्षिण अंबाझरी मार्ग, नागपूर-440 010
दुरध्वनी क्र. : 2231772, 2235600